

AUTOMOBILE CORORATION OF GOA LIMITED

20th January, 2023

Scrip code: 505036 ISIN:INE451C01013

BSE Limited
First Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P J Towers,
Dalal Street, Fort,
MUMBAI – 400 001

Sub:- Newspaper Advertisement - Results for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2022

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Please find enclosed herewith the newspaper advertisement for the Financial Results of the Company for third quarter and nine months ended December 31, 2022, published in published in Financial Express & Dainik Pudhari on January 20, 2023.

These are also being made available on the Company's website at www.acglgoa.com.

This is for your information and records please.

Thanking you,

Yours faithfully, For Automobile Corporation of Goa Ltd.

Sanu Kapoor Company Secretary

Encl: a/a

For Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL Mobile No.: 9029012015

Landline No.:

67440215

S. E. RAILWAY TENDER E-Tender Notice No. : TRD-ADA-e-Tender-02-2023, dated 18.01.2023. Asst. Electrical Engineer (G), South Easter Railway, Adra for and on behalf of th President of India invites e-Tenders for the following work: Description of work Electrification of additional unwired loop lines and vard lines of Adra Division over South Eastern Railway, Approx. Tender value: ₹ 1,04,37,429,42. The closing date and time of e-tender is on 14.02.2023 at 15.00 hrs. and opening of tender will be done on 14.02.2023 after 15.00 hrs. Details of above e-tender may please be seen at website www.ireps.gov.in

SALE OF LAND (T) IDBI BANK

E-auction of Sale of 601.81 Acres non-agricultural land in various Gat numbers situated at village limits of Rohna, Indurkha and Betala, Taluk Mohadi, District Bhandara, Maharashtra under SARFAESI scheduled on 31.01.2023, with the Reserve Price of Rs. 4212.52 lakh. Last date of bid submission is 30.01.2023. Please refer to the link provided in https://www.bankeauctions.com and IDBI Bank's website i.e. www.idbi.com / www.idbibank.com. Contact Shri N Subrahmanyam (Contact No.040-67694152), (e-mail: n.subrahmanyam@idbi.co.in) and Shri Suresh Kumar Kavadi (Contact no.040-67694150), (e-mail: kavadi.suresh@idbi.co.in).

DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED

Registered Office: Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai -400093. CIN: L72200MH1987PLC045205, Tel. No.: - +91-22-61020000/1/2 Fax. No.: - +91-22-28343669

Website: www.datamatics.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022 (Rupees in crores) CTANDAL ONE

Sr. STANDALONE						DALONE CONSOLIDATED			523				
No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended Year ended		Quarter ended		Nine Months ended		Year ended			
10/80	Particulars	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	189.31	175.70	149.40	520.45	426.73	578.51	372.64	343.40	300.77	1,042.91	887.75	1,201.05
2	Net Profit (+) / Loss (-) from ordinary activities										770		00.
	before tax	34.07	31.24	30.03	93.11	116.37	143.44	60.24	51.52	47.60	163.32	140.55	192.05
3	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax	25.24	24.11	22.65	71.26	90.42	111.11	44.99	39.24	36.09	126.88	110.41	155.40
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax												
	(after non controlling interest)	25.24	24.11	22.65	71.26	90.42	111.11	45.87	39.96	36.97	129,23	111.86	157.48
5	Other Comprehensive income	(0.98)	(2.09)	(0.08)	(5.69)	15.01	16.23	8.22	(3.01)	1.64	2.78	(8.76)	(4.81)
6	Total Comprehensive income for the period	24.26	22.02	22.57	65.57	105.43	127.35	53.21	36.23	37.73	129.66	101.65	150.58
7	Paid-up equity share capital	95000000	Charles and Charles	100000000	128337.7.	00000000	1000000000	800000		Children Co.	0.0000000000000000000000000000000000000	10/15/09/0	0.000.000
	(Face Value per share Rs.5/-)	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48	29.48
8	Reserve (excluding Revaluation) Reserves as	(0.09400000	20,00,000	20100000		2000000	000000000000000000000000000000000000000	0.7-2549401		0000000		10000000	
	per balance sheet of previous accounting year	NA.	NA	NA.	NA	NA.	NA	NA.	NA.	NA.	NA	NA.	NA.
9	Earnings Per Share (EPS)	1.54	0/05	0000	05000	A22.5%	500000	1000		2000	100000	50000	500000
	- Basic	4.28	4.09	3.84	12.09	15.34	18.85	7.78	6.78	6.27	21.92	18.98	26.71
10	- Diluted	4.28	4.09	3.84	12.09	15.34	18.85	7.78	6.78	6.27	21.92	18.98	26.71

The above is an extract of the detailed format of unaudited financial results for nine months ended and 3rd quarter of FY 2022-23 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for nine months ended and 3rd quarter of FY 2022-23 are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.datamatics.com.

The Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Thursday, 19th January, 2023 and Limited Review of the same has been carried out by the statutory auditors.

For Datamatics Global Services Limited

Rahul L. Kanodia

(Amount Rs in Lakhs)

Vice Chairman & CEO

SPORTS

LIMITED

Date : January 19, 2023

Place: Mumbai

TOYAM SPORTS LIMITED

(Formerly known as Toyam Industries Limited) CIN: L74110MH1985PLC285384

+91-22-67425111 / +91-22-62364442/43 | info@toyamindustries.com | www.toyamindustries.com 503, Shri Krishna, New Link Road, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri West, Mumbai, Maharashtra-400053

(Extract of Standalone & Consolidated Un-Audited Financial Result

for the Quarter ended 31st December, 202	(2)

		Stand	alone						
	Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended	
Particulars	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Mar-22	31-Dec-22	30-Sep-21	31-Dec-21	31-Mar-22	
SHEDUKA VIKURE	Un-Audited	Audited Un-Audi		Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from operations	195.15	9.10	102.08	262.46	195.15	9.10	102.08	262.46	
Total Expenses	167.90	897.23	83.79	154.62	167.90	897.23	83.79	154.88	
Net Profit/ (Loss) before tax and									
exceptional items	27.25	-888.13	18.29	107.84	27.25	-888.13	18.29	107.58	
Net Profit/ (Loss) before tax after	023046539	MESS 17760.07	11,240,000,000	880000000	54,000,000,000		5000000	55207000000	
exceptional items	27.25	-888.13	18.29	107.84	27.25	-888.13	18.29	107.58	
Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
Total Comprehensive Income	27.23	-888.13	18.24	107.64	27.23	-888.13	18.24	107.38	
Paid-up Equity Share Capital	4060.15	4060.15	2124.90	2124.90	4060.15	4060.15	2124.90	2124.90	
Earning Per Share Basic	0.07	-2.19	0.09	0.05	0.07	-2.19	0.09	0.05	
Diluted	0.07	-2.19	0.09	0.05	0.07	-2.19	0.09	0.05	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Audited Financial Results(Standalone and Consolidated) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure retirements) Regulations, 2015. The above Standalone and Consolidated financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 18 January, 2023

For Toyam Sports Limited (Formerly known as Toyam Industries Limited)

Mohamed Ali Budhwani

Managing Director

DIN:01976253

Place: Mumbai Date: 19.01.2022

WESTERN RAILWAY

REPLACEMENT OF DEFECTIVE

AND HIGH RESISTANCE

EARTHING STATIONS OF OHE

Sr. Divisional Electrical Engineer

(Sub), Western Railway, Mumbai Central invites E-Open Tender to the following electrical work:- E-Tender

No.: WR-MMCTOESUB(ESOT)/

14/2022, Name of the work:

Replacement of defective and high

resistance earthing stations of Over Head Equipment in Churchgate -

Virar Section. Estimated cost of work:

₹ 22,46,959/- Bid Security: ₹ 44,900/-

Date & time of submission: Not later

than 15.00 hrs. of 13.02.2023 in the

prescribed manner. Date and time of

opening: The tender will be opened at

the office of Sr. Divisional Electrical

Engineer (Sub), Western Railway,

Mumbai Central, Mumbai - 400 008

on date 13.02.2023 at 15.30 hrs.

Website particulars: The tender can be viewed and submitted through website

www.ireps.gov.in Validity of offer:

60 days from the date of opening. 0754

Like us on: f facebook.com/WesternRly

WESTERN RAILWAY

DESIGN SUPPLY, INSTALLATION,

PROGRAMMING, TESTING AND COMMISSIONING OF NEW HOT STANDBY ELECTRONIC

INTERLOCKING SYSTEM

Tender No.: S&T/C/RTM/100/R/2022-23,

Name of Work: Design Supply,

Installation, Programming, Testing and

Commissioning of New Hot Standby

Electronic Interlocking System at

Malhargarh, Mandsor, Daluada, Kachnara Road, Dhodar, Jaora, Namli &

Dhowas Stations, Alteration in Existing

Electronic Interlocking System at

HarkiaKhal, Pipliya and Barayla

Chaurasi Stations, New IBH at Jamunia

Kalan, Matyakheri, Sindapan, Kachnara

& Mundalaram along with Supply,

Installation, Testing and Commissioning

of various Indoor and Outdoor

Signaling Systems in Ratlam-Nimach

Section in connection of Ratlam-

Nimach Doubling Work under Dy. CSTE

Construction, Ratlam (Western

Railway) M.P., Estimated Cost of work:

₹ 46,29,88,598/- Cost of Earnest Money:

₹ 24,65,000/- Tender System: Two

Packet, Cost of Tender Documents:

0.00/- Validity of Offer: 90 days. Bidding

Start Date: 30/01/2023, Closing Date &

Time: 13/02/2023 at 15.00 Hrs. For the

above tender notice more details

please visit Western Railway website

Like us on: facebook.com/WesternRiy

financialexp.epapr.in

www.ireps.gov.in

NOTICE BY WAY OF SUBSTITUTED SERVICE UNDER RULE 38 OF NCLT RULES, 2016 READ WITH ORDER V RULE 20 OF CODE OF CIVIL

PROCEDURE, 1908 IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, NEW DELHI BENCH-6 I.A. NO. 5325 OF 2022 and I.A. No. 5400 OF 2022 FILED IN

CP(IB)/1804(ND)2019 IN MATTER OF KRIARJ ENTERTAINMENT PVT LTD UNDER CIRP

MRS. PROTIMA ARORA A/503, GARDEN ESTATES, LAXMI NAGAR GOREGAON LINK ROAD GOREGAON WEST, MUMBAI - 400104

MS. PRERNA ARORA A/503, GARDEN ESTATES, LAXMI NAGAR GOREGAON LINK ROAD

GOREGAON WEST, MUMBAI-400104

WHEREAS, Ms. Maya Gupta, Resolution Professional of Kriari Entertainment Private Limited, has filed Applications bearing IA No. 5325 of 2022 and IA No. 5400 of 2022 in petition bearing CP No.: (IB)/1804(ND)2019 before the Hon'ble NCLT, New Delhi Bench -VI under Section 66 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, whereas, the Hon'ble NCLT, New Delhi Bench-VI, permitted the undersigned to serve you the Addressee through newspaper publication.

TAKE NOTICE that the above-captioned applications will now be listed on 25.01.2023 before the Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi Bench -VI. You may either appear in person or through your Authorized Representative.

Take notice that, in default of your appearance on the day above mentioned, the petition may be heard ex-parte.

Maya Gupta

Date: 18/01/2023 Resolution Professional of Kriarj Entertainment Pvt Ltd IBBI Registration No.: Place: Delhi IBBI/IPA-002/IP-N00363/2017-18/11061

NOTICE BY WAY OF SUBSTITUTED SERVICE UNDER RULE 38 OF NCLT RULES, 2016 READ WITH ORDER V RULE 20 OF CODE OF CIVIL PROCEDURE, 1908 IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, NEW DELHI BENCH-6

I.A. NO. 5396 OF 2022 AND I.A. No. 5397 OF 2022 FILED IN CP(IB)/1804(ND)2019 IN MATTER OF KRIARJ ENTERTAINMENT PVT LTD UNDER CIRP

MRS. PROTIMA ARORA A/503, GARDEN ESTATES, LAXMI NAGAR GOREGAON LINK ROAD GOREGAON WEST, MUMBAI - 400104

MS. PRERNA ARORA A/503, GARDEN ESTATES, LAXMI NAGAR GOREGAON LINK ROAD GOREGAON WEST, MUMBAI - 400104

MR. GOURKHATH MORYA ROOM NO.1, RC COMPOUND TRIPATI BALAJI SOCIETY CHAWL NO.1, MARVE ROAD, RATHO, MUMBAI - 400095

WHEREAS, Maya Gupta, Resolution Professional of Kriarj Entertainment Private Limited, has filed Applications bearing IA No. 5396 of 2022 and I.A. No. 5397 of 2022 in petition bearing CP No.: (IB)/1804(ND)2019 before the Hon'ble NCLT, New Delhi Bench -VI under Section 66 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, whereas, the Hon'ble NCLT, New Delhi Bench-VI, permitted the undersigned to serve you the Addressee through newspaper publication.

TAKE NOTICE that the above-captioned applications will now be listed on 25.01.2023 before the Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi Bench -VI. You may either appear in person or through your Authorized Representative.

Take notice that, in default of your appearance on the day above mentioned, the petition may be heard ex-parte.

Date: 18/01/2023 Place: Delhi

Maya Gupta Resolution Professional of Kriarj Entertainment Pvt Ltd IBBI Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00363/2017-18/11061

UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

PUBLIC NOTICE

This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by Unimoni Financial Services Limited on 24.01.2023 at 10:00 am at 101-105, FIRST FLOOR, EXPRESS CHAMBERS, ANDHERI-KURLA ROAD, MUMBAI - 400069. The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers. The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name.

Loan Nos: MUMBAI - BANDRA (MMB)-1924930, 1965669. MUMBAI KALYAN (MUK)- 1934413. MUMBAI - DOMBIVALI (MUL)- 1946879.

For more details, please contact: Mr. NAVEEN SHETTY - 8291648221 (Reserves the right to alter the number of accounts to be

auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.)

NOTICE

ASIAN PAINTS LIMITED

Registered Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai -400055, India

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

	Kind of securities and face value	Number of securities	Distinctive numbers	LATER TO SECURE A SECURE
	Equity Shares (Face value - Re.1 each)	9210	9404541 - 9413750	00002117
Place : Mur	mbai		Name of	Applicant :

Date: 20th January, 2023

Rajeev Kumar Grover



SVA India Limited

CIN: L51909MH1981PLC281775 162 - C, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 Ph no. (0) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855, Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022 (Re. In Links Except EPS)

Sr. No.		Quarter Ended	Nine months Ended	Quarter Ended
MO.	Particulars	31.12.2022	31.12.2022	31.12.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total income from operations (net)	18.96	363.23	25.72
2.	Net Profit from ordinary activities before tax	-56.52	-121.1	-23.92
3.	Net Profit for the period after tax			
.	(after Extraordinary items)	-56.52	-121.1	-23.92
4.	Total Comprehensive Income for the period	Continued		
П	[Comprising Profit (Loss) for the period			
П	(after tax) and Other Comprehensive Income			
ы	(after tax)]	39.55	-121.1	-23.92
5.	Equity Share Capital	330.26	330.26	330.26
6.	Reserves (excluding Revaluation Reserve as			
9	shown in the Balance Sheet of previous year)			
7.	Earnings Per Share (of Rs 10/- each)			
- 1	for continuing and discontinued operations)	5002	10102	100000
П	1. Basic:	1.2	-3.67	-0.72
ш	2. Diluted:	1.2	-3.67	-0.72

AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022 (Rs. In Link) Except EPS)

Sr.		Quarter Ended	Nine months Ended	Quarter Ended
No.	Particulars	31.12.2022	31.12.2022	31.12.2021
	430V550 QF 180	Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total income from operations (net)	18.96	363.23	25.72
2.	Net Profit from ordinary activities before tax Net Profit for the period after tax	-56.52	-121.1	-23.92
	(after Extraordinary items)	-56.52	-121.1	-23.92
4,	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-9.18	-169.83	-93 02
5.	Equity Share Capital	330.26	330.26	
6.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	530.20	330.20	550.20
7.	Earnings Per Share (of Rs 10/- each) for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	-0.28	-5.14	-0.72
- 1	2. Diluted:	-0.28	-5.14	25.72 -23.92

The above is an extract of the detailed format of Quarterly & Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months ended Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Company's website: svaindia.com.

The said financials results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 19th January, 2023. The same is subjected to Limited Review by the Statutory Auditors. For SVA India Limited

Sd/-Raghav Gupta

Place: Mumbai Director Date: 19th January, 2023 DIN-00547629

NOTICE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

Registered Office: RAMON HOUSE, HT PAREKH MARG, 169, BACKBAY RECLAMATION, CHURCHGATE, MUMBAI, MAHARASHTRA, 400020

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the company has been lost/misplaced and the holder of the said securities has been applied to

the company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further information.

Name of the Holder	Kind of Securities and Face Value	No.of Securities	Distinctive Number
Shanthakumar Radha Rani	Equity and Rs.2	500	17147121 to 17147620
Place : Bangalore Date : 19.01.2023		Name : Shanthaku	ımar Radha Rani

Mastek * Trust. Value. Velocity

MASTEK LIMITED CIN: L74140GJ1982PLC005215

Registered Office: 804/805, President House, Opp. C. N. Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ambawadi, Ahmedabad - 380 006, Gujarat. Tel: +91-79-2656-4337 E mail: investor_grievances@mastek.com; Website: www.mastek.com NOTICE

(FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF MASTEK LIMITED)

Transfer of unclaimed Dividend and underlying Equity Shares of the Company to the Investor Education & Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer, and Refund) Rules, 2016 as amended from time to time, read with the relevant circulars and amendments thereto ("the Rules").

The Rules, inter-alia, provides that the shares in respect of which the dividend has remained unpaid or unclaimed for a period of 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred to the Demat Account of the IEPF Authority established by the Central Government.

In terms of the said Rules, the 2nd Interim dividend declared by Mastek Limited (the "Company") for the Financial Year 2015-16 which has remained unpaid or unclaimed for a period of consecutive 7 (seven) years, will be credited to the account of IEPF Authority on the due date including underlying shares on which such dividend has remained unpaid or unclaimed for 7 (seven) consecutive years, will also be transferred to the IEPF Authority in the month of April 2023. However, the Company will not transfer such shares where there is a

specific order of the Court or Tribunal or any other Statutory Authority restraining any transfer of shares and payment of dividends or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996. In compliance with the requirements of the said Rules, the Company

through its RTA vide its letter dated January 19, 2023, has communicated individually to all those shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority in the month of April 2023, at their addresses registered with the Company. The Company has also uploaded full details of those shareholders on its website at the link https://www.mastek.com. Shareholders are requested to refer to the aforesaid website to verify the details of unclaimed dividends and the underlying shares which are liable to be transferred to the IEPF Authority and thereafter contact the Company / RTA, for making a valid claim in respect of such unclaimed dividend and the underlying shares, if any, well within the time.

a view to complying with the requirements as set out in the Act and the Rules, transfer the underlying shares to IEPF Authority on the due date as per procedure stipulated in the Rules without giving further notice, in the following manner: a) In respect of shares held in Physical Form: The Company shall issue new share certificates in lieu of the original share

In case the Company does not receive any communication from

concerned Shareholders by March 31, 2023, the Company shall, with

certificates held by the concerned shareholders for the purpose of dematerialisation by way of corporate action and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon the such issue, the original share certificates which stand registered in the name of concerned shareholders, will stand automatically canceled and be deemed to be non-negotiable. b) In respect of shares held in Dematerialised Form: The

Company shall inform the depository to transfer the said shares in favor of the Demat Account of the IEPF Authority by way of corporate action. The Concerned Shareholders are requested to note that no liability

shall lie against the Company in respect of the unclaimed dividend

amount and the underlying shares so transferred. The concerned Shareholders may also note that both the unclaimed dividend and the underlying shares will be transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any. For any queries / information / clarification in the subject matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and

Share Transfer Agents M/s. KFin Technologies Limited (Formerly known as KFin Technologies Private Limited), Unit: Mastek Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032, Telangana | Phone: +91 40 67161563 | Toll-free number: 1800 345 4001| Email id: einward.ris@kfintech.com (K.A.: Mr. Rajesh Kumar Patro, Manager - RIS CCT) or may write to Mr. Dinesh Kalani, Vice President - Group Company Secretary, by sending an email to investor grievances@mastek.com

For Mastek Limited

Place: Mumbai Dinesh Kalani Date: January 19, 2023 Vice President-Group Company Secretary



AUTOMOBILE CORPORATION OF GOA LIMITED

Regd. Office & Factory: Honda, Sattari, Goa - 403 530. Tel: 0832-2383003; CIN: L35911GA1980PLC000400; Email: sectl@acglgoa.com; Website: www.acglgoa.com

Annexure I

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	3 months ended 31 December 2022 (Audited)	Preceding 3 months ended 30 September 2022 (Audited)	Corresponding 3 months ended 31 December 2021 (Audited)	Year to date figures for current period ended 31 December 2022 (Audited)	Year to date figures for previous period ended 31 December 2021 (Audited)	Previous year ended 31 March 2022 (Audited)
1.	Total revenue from operations	8,773.20	13,946.41	7,605.70	36,887.85	16,690.20	28,178.02
2.	Profit/(Loss) before exceptional items and tax	538.24	826.18	456.20	2,417.45	(197.66)	928.67
3.	Profit/(Loss) before tax (after exceptional items) (Refer note 2)	538.24	1,036.98	456.20	2,714.14	(197.66)	334.45
4	Profit/(Loss) after tax (after Exceptional)	410.00	773.49	340.59	2,011.96	(152.83)	344.14
5.	Total Comprehensive Income/(Loss) [Comprising (Loss)/Profit (after tax) and Other Comprehensive Income(/(Loss) (after tax)]	428.70	772.57	373.02	1,959.85	(155.78)	216.90
6.	Equity Share Capital	608.86	608.86	608.86	608.86	608.86	608.86
7.	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance sheet of previous year	18,243.67	17,814.97	15,911.14	18,243.67	15,911.14	16,283.82
8.	Basic and diluted Earnings per share (in ₹) *(not annualised)	6.73*	12.70*	5.59*	33.04*	(2.51)*	5.65

1. These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 19 January 2023. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.

Exceptional item:-

The fire incidence took place on 8 February 2022 at Plant 1 of Goa which had affected the main stores and some property, plant and equipment. The Company had lodged the claim with the Insurance Company and accordingly reported the exceptional loss of ₹ 594.22 Lakhs (after netting-off of interim payment received from insurance company of ₹ 200 Lakhs) in the quarter ended 31 March 2022. The Company has received ₹ 200 lakhs in the first guarter ended 30 June 2022 and ₹ 210.80 lakhs in the second guarter ended 30 September 2022, as full and final settlement towards the claim and accordingly recognised exceptional income of ₹ 296.69 Lakhs for the period ending 31 December 2022 (after netting-off of expenditure in relation to repairs of such assets amounting to ₹ 114.11 lakhs).

Current tax expense includes tax for earlier years amounting to ₹ nil [(quarter ended 30 September 2022 - ₹ nil) (quarter ended 31 December 2021 - ₹ nil) (nine months ended 31 December 2022 - ₹ nil) (nine months ended 31 December 2021 - ₹ nil) (year ended 31 March 2022 - ₹ 3.15 lakhs)].

date for payment of interim dividend is 01 February 2023. The interim dividend will be paid by 15 February 2023.

4. The Company received approval from BSE on 02 May 2022 approving the reclassification of EDC Limited from "Promoter shareholder" to "Public shareholding" pursuant to the Regulation 31(A) of Listing Regulations as amended and other applicable provisions. The Company has taken the same on record and given effect of such reclassification as required.

The companies PF Trust "Automobile Corporation of Goa Ltd. Employees Provident Fund Trust" which was managed by the Company, had applied for surrender on 26 March 2021 and received the order from EPFO on 26 March 2021 to comply as an un-exempted establishment w.e.f... 01 April 2021. On 06 September 2021, the Company received an order from the Goa Regional P.F. Commissioner, which stated that the establishment has not violated any terms and condition of grant of exemption under Appendix A of para 27AA of the E.P.F Scheme, 1952. As a result of which the Company had written back an amount of ₹ 226.96 lakhs in the previous year. The Board of Directors at its meeting held on 19 January 2023 has declared an interim dividend of ₹ 2.50 per equity share (previous period nil). The record

> For Automobile Corporation of Goa Limited O. V. Ajay

CEO & Executive Director DIN 07042391

Place: Panaji, Goa

Dated: 19 January 2023 Note: Results are also available on the website of the company - www.acglgoa.com and BSE Limited - www.bseindia.com





ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड

नोंदणी कार्यालय आणि फॅक्टरी-होंडा, सत्तरी-गोवा ४०३५३० फोन: (+९१) ०८३२-२३८३००३ फॅक्स -(+९१) ०८३२-२३८३०६२ ई-मेल: sectl@acglgoa.com वेबसाईट: www.acglgoa.com

सीआयएन : L35911GA1980PLC000400

३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता लेखापरिक्षित परिणामांच्या स्टेटमेंटचा सारांश

रु. लाखात

अ.क्र	तपशील	३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षीत)	३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेले आधीचे तीन महिने (लेखापरिक्षीत)	३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेले संबंधित तीन महिने (लेखापरिक्षीत)	३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेले चालू कालावधीसाठी वर्ष ते तारखेचे आकडे (लेखापरिक्षीत)	३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या कालावधीसाठी वर्ष ते तारखेचे आकडे (लेखापरिक्षीत)	३१ मार्च २०२२ रोजी संपलेले मागील वर्ष (लेखापरिक्षीत)
१	व्यवहारातून झालेली निव्वळ मिळकत	८,७७३.२०	१३,९४६.४१	७,६०५.७०	३६,८८७.८५	१६,६९०.२०	२८,१७८.०२
२	अपवादात्मक वस्तू आणि करपूर्व (तोटा)/नफा	५३८.२४	८२६.१८	४५६,२०	२,४१७.४५	(१९७.६६)	९२८,६७
3	(अपवादात्मक वस्तूनंतर) करपूर्व (तोटा)/नपा (टीप २ पहा)	५३८.२४	१०३६.९८	४५६.२०	२,७१४.१४	(१९७.६६)	३३४.४५
8	निव्वळ नफा/(तोटा) करोत्तर, (अपवादात्मक वस्तूनंतर)	४१०.००	৬৬३.४९	३४०.५९	२,०११.९६	(१५२.८३)	₹88.88
પ	एकूण व्यापक मिळकत/(तोटा) (तोटा/नफा) यासहीत) (करोत्तर) आणि इतर व्यापक मिळकत/(तोटा) (करोत्तर)	४२८.७०	७७२.५७	३७३.०२	१,९५९.८५	(१५५.७८)	२१६.९०
ξ	समभाग भांडवल	६०८.८६	६०८.८६	६०८.८६	६०८.८६	६०८.८६	६०८.८६
હ	राखीव (गेल्या वर्षीच्या ताळमेळात (बॅलन्सशीट) दाखवण्यात आल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	१८,२४३.६७	१७,८१४.९७	१५,९११.१४	१८,२४३.६७	१५,९११.१४	१६,२८३.८२
۷	तपशील : बेसिक आणि डायल्युटेड मिळकत दर शेअर (रु.त.)* (वार्षिक नसलेले)	€.७३*	१२.७०*	4.48*	*80.55	(२.५१)*	५.६५

टीप :

- १. हे रिझल्ट्स हे लेखा समितीने पुनर्परिक्षित केले आहेत आणि संचालक मंडळाने १९ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आहे. वैधानिक लेखा परिक्षकांनी या रिझल्ट्सवर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे.
- २. अपवादात्मक वस्तू:-
 - ८ फेब्रुवारी २०२२ रोजी गोव्यातील प्लांट १ मध्ये आगीची घटना घडली. ज्यामुळे मुख्य स्टोअर आणि काही मालमत्ता, कारखाना आणि उपकरणावर परिणाम झाला. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता आणि त्यानुसार रु. ५९४.२२ लाख (विमा कंपनीकडून रु. २०० लाखांची तात्पुरती देय रक्कम प्राप्त झाल्यानंतर) अपवादात्मक तोटा नोंदवला होता. कंपनीला ३० जून २०२२ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत रु. २०० लाख आणि ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत रु. २१०.८० लाख दाव्यासाठी पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट म्हणून आणि त्यानुसार मान्यताप्राप्त अपवादात्मक उत्पन्न रु. २९६.६९ लाख. ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी (रु. ११४.११ लाख एवढ्या रकमेच्या अशा मालमत्तेच्या दुरुस्तीच्या संदर्भात खर्च पूर्ण केल्यानंतर) प्राप्त झाले.
- ३. चालू कर खर्चात आधीच्या वर्षासाठीच्या कराचा समावेश आहे. त्याची रक्कम रू. नाही. [(३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेली तिमाही-रू. नाही) (३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेली नऊ महीने रू. नाही)(३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेले नऊ महीने रू. नाही)(३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेले नऊ महिने रु. नाही)(३१ मार्च २०२२ रोजी संपलेले वर्ष रु. ३.१५ लाख)]
- ४. कंपनीला २ मे २०२२ रोजी बीएसईकडून मंजुरी मिळाली आणि ईडीसी लिमिटेडचे पुनर्वर्गीकरण ''प्रवर्तक शेअर होल्डर'' वरून ''सार्वजनिक शेअर होल्डिंग''मध्ये सुचीबद्ध नियमावलीच्या नियम ३१ (ए) नुसार सुधारीत आणि इतर लागू तरतुदीनुसार करण्यात आले. कंपनीने ते रेकॉर्डवर घेतले आहे आणि आवश्यकतेनुसार अशा पुनर्वर्गीकरणाचा प्रभाव दिला आहे.
- ५. कंपनीचा पीएफ ट्रस्ट 'ऑटोमोबाईल कॉपीरेशन ऑफ गोवा लि. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ट्रस्ट,' कंपनीकडून चालवला जात होता. त्यांनी २६ मार्च २०२१ रोजी सरेंडरसाठी अर्ज केला होता आणि २६ मार्च २०२१ रोजी इपीएफओकडून त्याला ०१ एप्रिल २०२१ पासून अन-एक्स्म्पटेड व्यवस्थापन म्हणून कार्यरत राहण्याविषयीचा आदेश मिळाला. ६ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनीला गोवा प्रादेशिक पी.एफ. आयुक्त यांच्याकडून आदेश मिळाला, ज्यात असे नमूद करण्यात आले आहे की आस्थापनाने ई.पी.एफ. योजना, १९५२ च्या परिच्छेद २७अअच्या परिशिष्ट अ अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीविषयीच्या कोणत्याही शर्ती आणि अर्टीचे उल्लंघन केलेले नाही. परिणामी कंपनीने रू. २२६.९६ लाख ही रक्कम मागे घेतली जी मागील वर्षी बनविलेली होती.
- ६. संचालक मंडळाने १९ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीत रु.२.५० प्रती इक्किटी शेअरचा (मागील कालावधी शून्य) अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. अंतरिम लाभांशांची रेकॉर्ड तारीख ०१ फेब्रुवारी २०२३ आहे. अंतरिम लाभांश १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत दिला जाईल.

ठीकाण : पणजी, गोवा दिनांक : १९ जानेवारी २०२३ ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडसाठी,

सीईओ आणि व्यवस्थापिकय संचालक डीआयएन ०७०४२३९१

सूचना : नोटीस कं पनीच्या www.acglgoa.com आणि बीएसई लि. च्या www.bseindia.com या संके तस्थळावरही उपलब्ध आहे.